

Dhruv Consultancy Services Limited

501, Plot No. 67, Pujit Plaza, Opp. K-Star Hotel, Sector-11, C.B.D. Belapur, Navi Mumbai – 400 614 Telefax No. +91 022 27570710, Mobile No. 9619497305, Website: www.dhruvconsultancy.in Email ID: services@dhruvconsultancy.in, info@dhruvconsultancy.in, CIN No. L74999MH2003PLC141887

DHRUV/OUTWARD/2024-25/1860

July 5, 2024

Corporate Relationship Department

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai- 400001

Fax No. 022-22723121/3027/2039/2061

Security Code: 541302, Security ID: DHRUV

ISIN: INE506Z01015

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1 Block G,

Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai -400 051

Fax No. 022-26598120/38

Scrip Symbol: DHRUV

Dear Sir/Ma'am,

Sub: EOGM Notice and E-voting Information

Pursuant to Regulation 30 and 47 of Chapter IV read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; please find enclosed a copy of the Notice to Shareholders w.r.t. the Newspaper Publications for the ensuing EOGM Notice and E-voting Information as published in newspapers on 5th July, 2024.

Kindly take on record and acknowledge the same.

Thanking you,

Yours faithfully,

for DHRUV CONSULTANCY SERVICES LIMITED

TANVI AUTI MANAGING DIRECTOR DIN :07618878

Colab Cloud Platforms Limited

CIN: L65993DL1989PLC038194

Regd. Off.: 125, 2nd Floor, Shahpur Jat, New Delhi – 110049, India Phone: 8828865429 Email: cs@colabcloud.in Web: www.colabcloud.in POSTAL BALLOT NOTICE

NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its members by way of inary/ Special Resolution in respect of the following matters:

Regularization of appointment of Mr. Puneet Singh Chandhok (DIN: 01546843) as Managing Director of the Company.

Regularization of appointment of Mr. Amardeep Singh (DIN: 02136503) as an Executive Director of the Company.

Approval of implementation of the Colab Cloud – Employee Stock Option Plan (Colab Approval of offer of grant under "Colab Cloud - Employee Stock Option Plan 2024"

the employee(s) of subsidiary company(ies). In this regard all the members are hereby informed that the Company has set out notice to its members for aforesaid resolutions to be transacted through postal ballot by voting through remote e-voting platform provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) or by Postal Ballot Form.

The Company has completed dispatch of the Postal Ballot Notice to the Members through permitted mode on Thursday, 04th July 2024.

The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting shall be Friday, 28th June 2024.

Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of e-voting.

The e-voting shall commence from Sunday, 07th July 2024 (09:00 AM IST) and

concludes on Monday, 05th August 2024 (05:00 PM IST). The remote E-voting module shall be disabled by Central Depository Services (India) Limited ("CDSL") thereafter.

Postal Ballot Form received after Monday, 05th August 2024, will be strictly treated as if the reply from the member has not been received.

Any person who acquires the shares and becomes the member of the company after the dispatch of the notice and hold shares as on the cut-off date i.e., Friday, 28th June 2024, may obtain login ID and password by sending request on www.evotingindia.com, to cast their vote electronically. However, if a person is already registered with CDSL for e-voting then the existing User Id and password can be used to cast their vote. The results declared along with scrutinizer report within the prescribed period shall be displayed on the Company's Website and also communicated to the stock exchange. Members are requested to note that in case you have any queries or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or_call_on_toll_free_no.: 1800_22_55_33_ or_send a request at www.evotingindia.com.

Place: New Delhi Date: 04th July 2024

For Colab Cloud Platforms Limited Deepika Undhad Company Secretary and Compliance Office Membership No: A41244

By Order of the Board

MRF LIMITED
CIN:L25111TN1960PLC004306 Regd. Office: No. 114, Greams Road, Chennai 600 006 Tel.:044-28292777, Fax: 91-44-28290562 Email:mrfshare@mrfmail.com, Website: www.mrftyres.com

INFORMATION REGARDING 63⁵⁰⁰ ANNUAL GENERAL MEETING (AGM) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

 Notice is hereby given that the 63st Annual General Meeting of the Company will be held on Thursday, 01st August, 2024 at 11:00 A.M. through VC/ OAVM to transact the businesses, as set forth in the Notice of the AGM which is being sent for convening the AGM of the Company.

The Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with Circular Nos.14/2020,17/2020,2/2021 and 2/2022 dated 8th April, 2020 and 13th April 2020, 13th January, 2021, 5th May, 2022, 28th December, 2022 and 25th September, 2023 respectively (MCA Circulars) permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. The AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with the MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 (Act) and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations).

In compliance with aforementioned MCA Circulars and SEBI Circular the Notice of the AGN and Annual Report for Financial Year 2023-24 are being sent in due course, only in electroni mode to those members whose email addresses are registered with the Company/Depositor Participant(s). Physical copies of the Annual Report for the financial year 2023-24 and Notice of the AGM will be dispatched to those shareholders, who request for the same.

The notice of the 63rd AGM and Annual Report for the Financial Year 2023-24 will also be made available on the website of the Company i.e., www.mrftyres.com/financial-results and in the websites of the stock exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com as well as on the website of National Securitie Depository Limited i.e., www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The Instruction for joining the AGM are provided in the Notice of the AGM.

3. Manner of Casting vote through remote E-Voting – The Detailed process and the manner for attending the AGM, casting vote through remote e-voting and e-voting at AGM for Members holding shares in dematerialised mode/physical mode and for Members who have no egistered their email address is being provided in the Notes to the AGM Notice.

4. Manner of Registering/updating email address: Members of the Company holding equity shares of the Company in physical form and who have not registered their e-mail address may get their email address registered with the Company at mrfshare@mrfmail.com by providing details such as Name, Folio Number, PAN, Mobile Number and e-mail address in duly filled and signed Form ISR-1. Members holding shares in Demat Mode are requested to register their e mail address and mobile number, in respect of Demat holdings with their respective Depositor Participants by following the procedure prescribed by the concerned Depository Participants.

5. SEBI has made it mandatory to use the bank account details furnished by the depositorie and the bank account details maintained by the Company for the payment of dividend to the members electronically. The shareholders holding shares in physical form shall be paid dividend only through electronic mode subject to their folios being KYC compliant as per the SEBI requirements. In case of shareholder who is holding shares in physical form and has not furnished requisite KYC documents, the dividend in respect of such folio would be withheld till the time shareholder provides the same. In respect of shares held in electronic form, members may notify these changes to their depository participants.

6. Members may note that the Income Tax Act,1961, as amended by the Finance Act, 2020 mandates that dividends paid or distributed by the Company after April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making payments of final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, the Members are requested to submit documents to the Company in accordance with the provisions of the Act on or before 5.30 p.m on 25th July, 2024.

Place: Chennai Date : 04th July, 2024 S.DHANVANTH KUMAR Company Secretary

यूको बैंक 🚱 UCO BANK

(A Govt. of India Undertaking) RATNAGIRI BRANCH Siddhi Vinayak, Shop No.5, 6, 7, Siddhivinayak Nagar, Udyam Nagar, Dist. Ratnagiri. APPENDIX-IV {RULE 8(1)}

POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas. The undersigned being the authorized Officer of the UCO Bank Appointed under the Securitization and Reconstruction of Financial assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under section 13(12) read with the rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 31/10/2023 calling upon the borrower Mr. Gajanan Vishnu Shinde & Mr. Anant Gajanan Shinde (Borrower), Address: At 167-B, Varchiwadi, Nivkhol, Ratnagiri, Pin – 415612 to repay the amount as mentioned in the notice being Rs. 16,67,861.23/-(Rupees Sixteen Lakh Sixty Seven Thousand Eight Hundred Sixty One and Twenty Three paisa only) as on 29-10-2023 (inclusive of interest up to 31.07.2023) within 60 day(s) from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Guarantor and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act. read with rule 9 of the said Rules or this 15th Day of February, 2023.

The Borrower / Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the UCO Bank, Ratnagiri Branch, Dist. - Ratnagiri for an amount of being Rs. 16,67,861.23/- (Rupees Sixteen Lakh Sixty Seven Thousand Eight Hundred Sixty One and Twenty Three paisa only) and further interest, incidental expenses

costs & charges etc. there on. The borrower's attention is invited to provision of sub-section 8 of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE MORTGAGED IMMOVABLE PROPERTY:-

All that piece & parcel, measuring an area 67.23 sq.mt Residential property under Survey No.385A, H.No.167/B Survey No.385A, H.No.167B EC, City Survey No. 288A1 SRO 10/1/A1A1B, At.167-B, Varchiwadi, Nivkhol, Ratnagiri - 415612 District – Ratnagiri

Property stands in the name of Shri Gajanan Vishnu Shinde and Shri. Anant Gajanan Shinde.

Property bounded by:

On the North by - House of Shital Uttam Shinde

On the South by - Open Space On the East by - Road On the West by - Portion of House property of Anita Ashok

Shinde

Place: Ratnagiri (Authorised Officer) Date: 28.06.2024 **UCO Bank**

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of The M/S LARSEN AND TOUBRO LTD., have been lost /misplaced and the holder MR CHANDRAKANT BHANU SAVANT with FOLIO NO 74893970 of the said Equity Shares has applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any Europe Interest in the company and the company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any

Share Certificate	Distinctiv	e Nos.	No. of Shares
No.	From	To	
133437	7405343 to	7405442	100
272666	144728348. to	14478447	100
385464	581193010 to	581193209	200
474204	621719263. to	621719462	200
1345050	1394012333. to	1394012632	300

Address of the Co. Registrar: KFin Technologies Ltd Selenium Tower - B, Plot 31 - 32, Gachibowli, Financial District, Hyderabad - 500032 A.P.

(CHOKSI)

CHOKSI IMAGING LIMITED

CIN: L24294MH1992PLC388063

Regd. Off.: 163/164, Choksi Bhuvan, Nehru Road, Vile Parle (E), Mumbai -400057 IN
Tel: 9821669911 Email: imaging@choksiworld.com Website: www.choksiworld.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations 2015, NOTICE is hereby given that the court convened meeting of Equity Shareholders of the Company, originally scheduled on Friday, July 5, 2024, for seeking approval of scheme of Amalgamation of Choksi Asia Private Limited with Choksi Imaging imited, the said meeting has been re-scheduled and it is now to be held on **Tuesday** August 13, 2024 at 11.00 a.m., pursuant to order of Hon'ble National Company Law Tribunal dated July 2, 2024.

Further, the E-Voting Period & Cut-off dates shall also stand cancelled. The revised notice and other documents shall be emailed and/or dispatched to Members of the Company and intimated to the Stock Exchange in due course.

This intimation is also available on the website of the Company i.e. <u>www.choksiworld.com</u> and also on the website of BSE Limited, where the company's shares are listed.

For Choksi Imaging Limited Date: 04.07.2024 Rishi Dave

Company Secretary



Place: Mumbai

DHRUV CONSULTANCY SERVICES LIMITED CIN: L74999MH2003PLC141887 Regd. Office: 501, Pujit Plaza, Palm Beach Road, Sector - 11, Opp. K-Star Hotel, Near CBD Station, CBD Belapur, Navi Mumbai-400614, Maharashtra mail: cs@dhruvconsultancy.in • Website: www.dhruvconsultancy.ir Tel • Fax: +91 22 27570710

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the Members of **Dhruv Consultancy Services Limited** will be held on Saturday, July 27, 2024 at 12.30 p.m. through electronic mode [video conference ("VC") or other audio visual means ("OAVM")], to transact businesses as detailed in the Notice dated July 03, 2024.

In accordance to General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and 28th December, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars'), and CircularNos SEBI/HO/CED/CMD1/CIB/P/2020/79 SEBI/HO/CED/CMD2/CIB/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIRI/P/2022/62 dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 respectively (collectively referred to as 'SEBI Circulars') holding of the and January 5, 2023 respectively (collectively referred to as SEBI Circulars) notining of the Extra Ordinary General Meeting (*EGM*) through CV:OAVM, the Company has sent the Notice of the EGM on Wednesday, July 03, 2024 through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and NSDL/Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the EGM has been dispensed with vide aforesaid MCA and the SEBI Circulars. The Notice and the Explanatory Statement of the EGM is available on the website of the Company at www.dhruvconsultancy.in on the websites of the Stock Exchange viz. www.bseindia.com and www.nseindia.com.

VOTING THROUGH ELECTRONIC MODE In accordance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, the members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services/facilities provided by NSDL, on the resolutions set forth in the Notice.

The details pursuant to the provisions of the Act, the Rules and the Regulations for the mation of the members are given hereunder:-

The remote e-voting period begins on Wednesday, 24th July, 2024 at 9.00 A.M. and ends on Friday, 26th July, 2023 at 5.00 P.M. IST. During this period the members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date, i.e. July 20, 2024 may cast their vote electronically. Voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 P.M. IST on 26th July, 2023 and e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter

The voting facility through electronic voting system shall be made available during the EGM and members attending the meeting through VC/OAVM who have not casted their vote by remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be able to exercise their vote. The members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend EGM but shall not be entitled to cast their vote again.

Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. July 20, 2024 shall be entitled to avail the facility of electronic voting as well as voting at the EGM. A person who is not a member on the cut-off date should accordingly treat the Notice of the EGM for the information purpose only.

A person who becomes member of the Company after the dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date may follow the procedure of obtaining User ID and password as provided in the Notice.

In case of queries connected with e-voting, the members can refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual, available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at 022 - 4886 7000 and 022- 2499 7000. Alternately, the members can also address the grievances to the Company Secretary at cs@dhruvconsultancy.in.

By Order of the Board of Directors For DHRUV CONSULTANCY SERVICES LIMITED

Tanvi T. Auti Managing Director DIN: 07618878 Place: Mumba Date: July 03, 2024



CIN: L34102DL1982PLC129877 Registered Office: 3rd Floor-Select Citywalk, A-3 District Centre, Saket, New Delhi - 110017

Telephone: +91 11 41095173 Corporate Office: #96, Sector 32, Gurugram - 122001, Haryana **Telephone**: +91 124 4445070 Email: investors@eichermotors.com

Website: www.eichermotors.com 42ND ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of members of Eicher Motors Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday, August 22, 2024, at 2:00 P.M. IST through Video Conferencing (VC) in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (LODR) Regulation, 2015 and circulars issued thereunder. The Notice of the AGM shall be dispatched in due course, containing the business items proposed for approval of the shareholders along with detailed instructions for joining AGM through Video Conferencina.

Members holding shares in physical form and who have not registered their email ids/bank account details, are requested to visit https://liiplweb.linkintime.co.in/KYC/index.html portal of Link Intime India Pvt. Ltd., Registrar & Share Transfer Agent of the Company (RTA) and register their email ids and other details, in order to receive a copy of AGM Notice, Annual Report and login details for remote voting/e voting through email. Shareholders holding shares in demat form are requested to contact their respective Depository Participant (DP), for the aforesaid purpose and follow the process advised by the DP.

Members will have the opportunity to cast their vote remotely on the business items as set out in notice of AGM, through remote e-voting. The manner of casting vote through remote e-voting/e-voting system including those by physical shareholders or by shareholders who have not registered their email ids shall be provided in notice of AGM. Copy of the AGM notice along with Annual Report for financial year 2023-24 and login details for voting will be sent in due course to all the members whose email addresses are registered with the Company/DP. Hard copies of full annual reports shall be dispatched to those shareholders who request for the same

The notice of 42nd AGM along with Annual Report will be made available on the website of the Company i.e. at www.eichermotors.com and on the website of stock exchanges viz. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The above information is also available on the said websites

Notice is also hereby given that pursuant to Regulation 42 of the

SEBI (LODR) Regulation, 2015, the Company has fixed Wednesday August 7, 2024 as the Record Date for determining the eligibility of the shareholders for payment of Dividend of Rs. 51/- per equity share of face value of Re. 1/- each for the financial year ended March 31, 2024 as recommended by the Board at its meeting held on May 10, 2024 subject to approval by the shareholders. Shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares are held in dematerialized mode) and with the RTA (where shares are held in physical mode) to receive dividend directly into their bank account on the payout date. The cut-off date for determining the eligibility of the shareholder for attending and remote e-voting or e-voting at the AGM shall be Friday, August 16, 2024.

For Eicher Motors Limited

Date : 04 07 2024

Place : Coimbatore

Date : July 04, 2024 Place : Gurugram, Haryana Atul Sharma **Company Secretary** यूको बैंक 🚱 UCO BANK

(A Govt. of India Undertaking) RATNAGIRI BRANCH Siddhi Vinayak, Shop No.5, 6, 7, Siddhivinayak Nagar, Udyam Nagar, Dist. Ratnagiri APPENDIX-IV {RULE 8(1)}

POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the authorized Officer of the **UCO Bank** Appointed under the Securitization and Reconstruction of Financial assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (No. 54 of 2002) and in exercise of the powers conferred under section 13(12) read with the rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 27/02/2024 calling upon the borrower Mr. Vaibhay Rajaram Sawant & Mr. Rajaram Gopinath Sawant to repay the amoun as mentioned in the notice being Rs. 25,11,339.00/- (Rupees Twenty Five Lakhs Eleven Thousand Three Hundred Thirty Nine only) as on 26-02-2024 (inclusive of interest up to **31.01.2024)** within 60 day(s) from the date of receipt of the said

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Guarantor and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act, read with rule 9 of the said Rules or this 15th Day of February, 2023. The Borrower / Guarantor in particular and the public in general is

hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the UCO Bank, Ratnagiri Branch, Dist.-Ratnagiri for an amount of being Rs. 25,11,339.00/- (Rupees Twenty Five Lakh Eleven Thousand Three Hundred Thirty Nine only) and further interest, incidenta expenses, costs & charges etc. there on.

The borrower's attention is invited to provision of sub-section 8 of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE MORTGAGED IMMOVABLE PROPERTY:-

All that piece & parcel, measuring an area 2100 SQ M. residential apartment under Survey No.131, at post – Rawanganwadi, Teh, District – Ratnagiri.

Property stands in the name of Shri Vaibhav Rajaram Sawant. Property bounded by: Surrounded by E:-Raod, W:-Vahal, N:-Land of Krishna Janu Rawnang, S:-Land of Sudhakar Bahrgav Kakje.

Place: Ratnagiri (Authorised Officer)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that Mr. Dharmpalsingh Amarsingh Rao, Mr. Sajjansingh Champasingh Rao & Mr. Pushpendrasingh P. Rao ("**Present Owners**") are claiming to be the owners of the property more particularly described in the schedule hereunder ("**said Property"**).

The Present Owners purchased the said Property on ownership basis from M/s.

Kadam & Kadam Jewellers Private Limited vide Sale Deed dated 21/05/2024 registered with the Joint Sub- Registrar of Assurances Mumbai City- 1 under Serial No. BBE- 1/3263/2024.

is represented to us that, originally, Mr. Kantilal Zaveri was entitled to the enancy rights over Office no. 13 forming part of the said Property. Post demise of Mr. Kantilal Zaveri, the society had followed due procedure whilw transferring and issuing the share certificate in the name of Mr. Naresh Chandra Kantilal Zaveri and Mr. Ramesh Chandra Kantilal Zaveri. It is further represented to us that the landlord in respect of the said Office no. 13 conveyed the land and the building in favour of Mumbadevi Diamond Premises Co-operative Society Limited vide Conveyance Deed dated 29/06/1990. ("Society"). In or around the year 1990, Mr. Naresh Chandra Kantilal Zaveri & Mr. Ramesh Chandra Kantilal Zaveri became bonafide members of the said Society and a Share Certificate in lieu of the said Property was issued. Thereafter Mr. Naresh Chandra Kantilal Zaveri & Mr. Ramesh Chandra Kantilal Zaveri sold the ownership rights of the said Property to M/s. Kadam & Kadam Jewellers Private Limited vide Agreement for Sale dated 25/09/2004 registered with the Sub- Registrar of Assurances Mumbai-1 (Fort) under Serial No. BBE-1/08179/2004.
t is further represented to us that the original share certificate in respect of the said

Property is lost/ misplaced and not traceable despite sincere efforts and therefore he Society has issued a Duplicate Share Certificate No. 77 dated 11/10/2002 in respect of five shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 66 to 70. The Present Owners have proposed to mortgage the said Property in favour of our Client to secure the financial facility intended to be granted by our Client to the Owners and it

s represented to us that the said Property is held on ownership basis.

Any person having any objection or claim over the said Property or any part nereof by way of inheritance, sale, mortgage, charge, lease, sub-lease, ssignment, transfer, tenancy, sub-tenancy, bequest, trust, possession, lien, gift, easement, exchange, license, maintenance, lis-pendens, loan, advances ledge, orders, judgements or decree passed or issued by any Court, Tax, or evenue or statutory authorities, attachment, settlement, or otherwise howsoeve are hereby requested to inform the same in writing, supported with the origina documents, to the undersigned at the postal address mentioned below or emai within a period of 14 (Fourteen) days from the date of the publication of this notice ailing which the claim of such person/s, if any, will be considered as abandoned surrendered, relinguished, released, waived off to all intents and purposes and he transaction of mortgage of all the rights of Present Owners in the said Property n favour of our Client will be completed without any reference to the same.

SCHEDULE REFERRED TO ABOVE ("said Property"):
All those Five fully paid-up shares of the face value of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 66 to 70 comprised in Share Certificate No. 77 issued by the Society ("said Shares") and appurtenant thereto rights to Office no. 13 admeasuring 867 sq. ft. (Carpet area), on the fourth floor in the building known as Fatima of the Society ("said Office") constructed on the land bearing Cadastral Survey No. 1412 of Bhuleshwar Division, lying, being and situate at 97/101. Shaikh Memon Street, Mumbai- 400 002. Dated this 5th day of July 2024

Ms. Suchita Shinde Partner, Vasmum Legal Solutions 106- A, 1st Floor, Vishwakarma Nagar Phase 1 Bldg., No. 5 CHSL

Above Bank of India, Ambadi Road, Vasai West, Palghar - 401202 Email: suchita.shinde@vasmumlegal.com

CA **Elgi Rubber Company Limited**

CIN: L25119TZ2006PLC013144 Regd. Off: Super A Unit, Coimbatore Private Industrial Estate, Kuruchi Coimbatore-641 021, Tamil Nadu +91 (422) 232 1000; info@in.elgirubber.com; www.elgirubber.com **NOTICE TO SHAREHOLDERS**

Dear Member(s)

Notice is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, 14th August 2024 at 10:30 AM (IST) through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice which will be circulated for convening the AGM. In compliance wit the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 reac with relevant circular(s) issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular(s) and the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") from time to time the Company has decided to conduct the 18th AGM through VC/ OAVM facility without the in-person presence of the members at a common venue

The Notice of the 18th AGM and the Annual Report for the year ended 31th March 2024, including the Audited Financial Statements (standalone and consolidated) for the year ended 31th March 2024 ("Annual Report") will be sent only by e-mail to all those ended 31th March 2024 ("Annual Report") will be sent only by e-mail to all those members, whose e-mail addresses are registered with the Company/RTA or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with the MCA Circular(s) and the SEBI Circular(s) as mentioned above. Members can join and participate in the 18th AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the 18" AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the 18" AGM will be provided in the Notice of the 18' AGM. Members participating through the VC/OVAM facility shall be counted for the

purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. Notice of the 18th AGM and the Annual Report for FY 2023-24 will be made available the website of the Company i.e., www.elgirubber.com and on the website of Stoci Exchange in which the Company's equity shares are listed i.e., National Stoci Exchange of India Limited (NSE). (www.nseindia.com) and on the website of e-votin service provider i.e. Link Intime India Private Limited (www.instavote.linkintime.co.in) Members, who wish to register their email address / bank account mandate for receiving dividends directly through Electronic Clearing Service (ECS) may follow the

below instructions: a. Members holding shares in demat form are requested to register / update the said details in their demat account, as per the process advised by the co Depository Participant.

Members holding shares in physical form are requested to register / update the said details by filing the prescribed Form ISR-1 and other relevant forms with the Registrar & Share Transfer Agent (RTA) of the Company viz., Link Intime India Private Limited by sending email at coimbatore@linkintime.co.in. Members may download the prescribed forms from the company's website www.elgirubber.com Members holding shares in physical form or who have not registered their ema

address with the Company / RTA may cast their vote on the business item(s) set forth in the Notice of the 18th AGM through remote e-voting or through e-voting platforn

provided during the 18th AGM. The manner of voting through remote e-voting of through e-voting during the AGM will be provided in the Notice of 18th AGM. Pursuant to Finance Act, 2020, dividend is taxable in the hands of the sharehold

Pursuant to Finance Act, 2020, dividend is taxable in the hands of the shareholders w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid (if any) to the Members at the prescribed rates in the Income Tax Act, 1961. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. Considering the above, we request the shareholders to update their e-mail ID, Bar account details & Permanent Account Number (PAN) with the Company / RTA (if held i

physical form) or Depository Participant (if held in demat form) to ensure receipt of the Annual Report, dividend (if any) and/or any other communications from the Company. The above information is being issued for the information and benefit of all the Membe the Company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars. By order of the Board

> Faizur Rehman Allaudee Company Secretar

For Elgi Rubber Company Limited

PUBLIC NOTICE

Notice hereby given that, the Mr. Anil Shankar Mainkar and 7 others are the owners of the land situated at. Village:- Hedavali, Sawale, Mandavane Taluka - Kariat, Dist - Raigad

Village Name	Survey No.	Hissa No.	Area H.R.	Assessment Rs. Ps.
	80	5	1-17-00	1-60
	82	1	0-42-00	0-39
	82	2	0-33-00	0-03
	82	3	0-27-00	0-25
	82	4	0-26-00	0-23
	82	6	0-52-00	0-45
Hedavali	83	1	4-19-00	3-12
Hedavaii	87	1	1-48-00	1-19
	87	2	2-41-00	1-56
	87	3	4-91-00	3-38
	87	4	0-71-00	0-45
	88	1	3-71-00	2-51
	88	2/A	1-32-00	0-87
	88	3	2-23-00	1-50
Savale	88	2	4-52-00	3-00
Mandavane	154	1/A/1	1-57-00	1-07

The said notice to investigate clean, clear, and unencumbered rights, title and interest of the said owners to the said properties. Any person having any claim or interest related to the said properties, send your written objection within 14 Days from the publication of this public notice along with documentary evidence in my below address. If there is no objection within the prescribed period of notice, Then it will be assumed that the said properties are free from encumbrances and charges. Then I will issue a Title certificate of ownership of the said property, and the Objection received after notice period will not be acceptable.

Adv. Sandeep Harishchandra Masane Add. Court View Aparatment, Flat No. 101, Opp. Karjat Court Date: 05/07/2024. Kariat, Taluka Kariat, Dist - Raigad - 410201, Mob. 9604545777

Indian Association of Investment Professionals CIN: 1191990MH2005NPI 152320 Regd. Off.: 7th Floor, 702, A Wing, C/66, G Block, ONE BKC,

Opp. Bank of Baroda, Bandra (East), Mumbai - 400051

Website: www.cfasocietyindia.org, E-mail: secretary@india.cfasociety.org

NOTICE Notice is hereby given that pursuant to the provisions of the Companies Act. 2013 and MCA circular dated September 25, 2023 which is in continuation of circular dated December 28 2022, May 05, 2022, January 13, 2021, read with other circulars dated May 05, 2020, April 13

The Members are hereby informed that in compliance with the aforementioned circulars, the notices of virtual AGM shall be sent to all the regular members through email who have registered the same with the Company. The Company requests all its regular members who have not yet registered their email addresses or have not updated their email addresses with the Company, to do the same within 3 days of service of this public advertisement.

2020 and April 08, 2020, the Company is intending to conduct its Nineteenth Annual Genera

Meeting ('AGM') on Friday, July 26, 2024 at 04:00 p.m. IST through video conferencing ('VC'

r other audio visual means ('OAVM') in accordance with the provisions of aforesaid circulars

To update your email ID, kindly login in at https://membership.cfainstitute.org/managemembership

The Company shall send the AGM Notice to its individual regular members and upload the same on its website www.cfasocietyindia.org. The same shall also be available on the e-voting platform i.e. www.evoting.nsdl.com of National Securities Depository Limited ('NSDL'), appointed by the Company as the authorized agency to provide voting facility by

Please note that the registered email IDs will only be considered for receiving the AGM notice casting votes & participating in the AGM through electronic means. The User Id and Password for remote e-voting and attending the AGM shall be sent to members on their registered emai IDs by NSDL via email-id evoting@nsdl.com

The facility for joining the meeting shall be kept open at least 30 minutes before the time scheduled and shall not be closed till expiry of 30 minutes after such scheduled time

In case of any queries as regards to the registration process of email address, the member

may contact.		
Particulars	National Securities Depository Limited	Indian Association of Investment Professionals
Name & Designation	Mr. Abhijeet Gunjal Assistant Manager	Ms. Shefali Jain Dy Head Finance and Compliance
Address	4th Floor, Trade World, A Wing, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.	7th Floor, 702, A Wing, C/66, G Block, One BKC , Opp. Bank Of Baroda, Bandra (East), Mumbai - 400051
Contact No.	025 - 4886 7000	022-61798954
Email Id	evoting@nsdl.com	secretary@india.cfasociety.org

For Indian Association of Investment Professional

Litoch Korchi Gada Place: Mumbai Directo Date: July 5, 2024 (DIN: 03307067)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients i.e. (1) MR. MANISH-BALDEVRAJ GUPTA & (2) MRS. ANCHAL MANISH GUPTA are the members of "Ujagar Chamber Premises Co-operative Society Ltd." (Registration No. MUM / WM, GNL / O / 11538 / 2015-16 / 2015) (hereinafter referred to as "the said Society") situated at Sub – Plot No. 2E, Sunder Baug, Off. Sion Trombay Road, Deonar Mumbai – 400 088 and they are owners in respect of Commercial Premises Bearing Office Nos. 101, 102, 103, 104, 105 & 206 in the Building known as "Ujagar Chambers" (hereinafter referred to as "the said Premises") and holding the Shares of the said Society (hereinafter referred to as "the said Shares"), as under:

	* *						
Sr. No.	Office No.	Floor	Share Certificate No.		nctive (s).	No. of Shares	Value per Share
1.	101	1 st	7	121	140	20	Rs. 50/- each
2.	102	1 st	8	141	160	20	Rs. 50/- each
3.	103	1 st	9	161	180	20	Rs. 50/- each
4.	104	1 st	10	181	200	20	Rs. 50/- each
5.	105	1 st	11	201	220	20	Rs. 50/- each
6.	206	2 nd	22	421	440	20	Rs. 50/- each
The fe	allowing (Original	Agraamanta and C	riginal	Dogietro	tion Doggi	nto in roopport of

The following Original Agreements and Original Registration Receipts in respect on the said Premises are lost / misplaced and even after the diligent search the same are not traceable:

Sr. Office

No. No.

Particular

1	101	Agreement dated 12" May 1997, registered under Serial No. PBDR-3/779/1997, executed between M/S. UJAGAR DEVELOPERS and MESSRS STENCO ENGINEERING COMPANY PVT. LTD. (now known as TYCO FIRE & SECURITY INDIA PVT. LTD.)
2	102	Agreement dated 12" May 1997, registered under Serial No. PBDR-3/782/1997, executed between M/S. UJAGAR DEVELOPERS and MESSRS STENCO ENGINEERING COMPANY PVT. LTD. (now known as TYCO FIRE & SECURITY INDIA PVT. LTD.)
3	103	Agreement dated 12" May 1997, registered under Serial No. PBDR-3/781/1997, executed between M/S. UJAGAR DEVELOPERS and MESSRS STENCO ENGINEERING COMPANY PVT. LTD. (now known as TYCO FIRE & SECURITY INDIA PVT. LTD.)
4	104	Agreement dated 12" May 1997, registered under Serial No. PBDR-3/780/1997, executed between M/S. UJAGAR DEVELOPERS and MESSRS STENCO ENGINEERING COMPANY PVT. LTD. (now known as TYCO FIRE & SECURITY INDIA PVT. LTD.)
5	105	Agreement dated 12" May 1997, registered under Serial No. PBDR-3/783/1997, executed between M/S. UJAGAR DEVELOPERS and MESSRS STENCO ENGINEERING COMPANY PVT. LTD. (now known as TYCO FIRE & SECURITY INDIA PVT. LTD.)
6	206	Agreement dated 31 st December 1995, registered under Serial No. PBDR-3/488/1996, executed between M/S. UJAGAR DEVELOPERS and MR. RAVIKUMAR GOPAL POOJARI
	3 4 5	2 102 3 103 4 104 5 105

If any person/s / Bank / Financial Institutions having custody of the above mentioned Original Agreements and / or Original Registration Receipts in respect of the said Premises or any right, title, interest, claim/s or demand upon against or in respect of the said Premises or any part thereof, including but not limited to by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, predecessor-in-title, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession or original title deeds or encumbrance howsoever, family arrangement / settlement original title deeds or encumbrance howsoever, family arrangement / settlement, decree or order of any Court of Law or any other authority, contracts, mortgage / agreements, development right or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances.

Mumbai, Dated this 5th day of July, 2024.

Advocate High Cour 401/402, Sainath House, B.P.S Cross Road No. 1 Near Sharon School, Mulund (West), Mumbai – 400 080

ईमेल : brmgr195@mahabank.co.in, bom195@mahabank.co.in

मनोर रोड. पालघर पिन ४०१ ४०४.

ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२

अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ च्या

उप-अनुच्छेद (९२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार श्री. राज प्रभाकर टेंभेकर (कर्जदार) व

श्री. तप्ती राज टेंभेकर (हमीदार) यांना सचनेत निर्देशित संपर्ण रक्कम मदत

कर्ज रु. १६,७९,४४३.००/- (रु. सोळा लाख एकोणऐंशी हजार चारशे त्रेचाळीस मात्र) + अन्य

कायदेशीर खर्च सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता

कर्जदार यांनी रक्कमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस

देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट नियम २००२ च्या सद

नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्रार

विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहा

करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत मुदत कर्ज रक्कमेकरिता

रु. १६.७९.४४३.००/- (रु. सोळा लाख एकोणऐंशी हजार चारशे त्रेचाळीस मात्र) + अन्य

कायटेग्रीर खर्च सध्याच्या खात्यामधन कपात नसलेला खर्च सदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासून

कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत

जंगम/स्थावर मालमत्तेचे विवरण :

फ्लॅट क्र. १२, विंग बी/२, ३ रा मजला, शांती एनक्लेव्ह को-ऑप. हा. सो. लि., शांती नगर, बोईस पश्चिम, तालूका व जिल्हा पालघर ४०१ ४०४ मोजमापित ५३० चौ. फूट व टेरेस १७५ चौ. फूट (बीए)

अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. **०३ जुलै, २०२४ रोजी** ताबा घेतला आहे

मागणी सूचना दि. २०.०४.२०२४ जारी केली होती.

६० दिवसांच्या आत वरील निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल.

मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

धारक मालमत्ता श्री. राज प्रभाकर टेंभेकर यांच्या मालकीची आहे

(आदित्य नाथ झा

महाव्यवस्थापक / सहा. महाव्यवस्थापव

अदानीपासून मुंबईला वाचवा

जिमनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकावर जोरदार हल्लाबोल

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा असे आवाहन करत जिमनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी आज विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अदानी पूर्ण मुंबई साफ करीत आहेत. अदानींना राज्याचे

विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केला

विधानसभा पक्षनेते विजय वडेट्टीवार मुंबईतील

त्यावेळी ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, कुर्ला येथील दुग्ध शाळेची जमीन प्रमुख पाठीशी घालत आहेत असा साडे आठ हेक्टर आहे. दहा जून २०२४ रुपये होते तरीही रेडी रेकनरच्या केवळ



असा सवाल त्यांनी केला. हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित केला सदर जिमनीचे मूल्यांकन किती आहे? जिमनीवरील एफएसआय चे मुल्याकंन किती होते? किंमत वीस हजार कोटी

२५ टक्के दराने जमीन दिली गेली आहे यावरही विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप हस्तांतरणासंदर्भात

पशुसंवर्धन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी काय शिफारशी केल्या होत्या. तुकाराम मुंडे यांनी दिलेली नोट अनुकूल नव्हती म्हणून त्यांची बदली करण्यात आली का असा सवात त्यांनी उपस्थित केला. त्यांनी मागणी केली.

सूचना याद्वारे देण्यात येते की, मूळ शेअर प्रमाणपत्र अंतर्गत शेअ सोसायटी म्हणून ज्ञात जय ओम बालाजी को–ऑप. हा. सो. लि म्हणून ज्ञात, लक्ष्मी नगर मंदिरजवळ, उत्तन रोड, भाईंदर (प) जिल्हा ठाणे ४०१ १०१ येथील मालमत्तेच्या नावे जारी केले होते करार गहाळ झाले आहेत व सदर गहाळ तक्रार भाईंदर पोलीर स्टेशन येथे अहवाल क्र. २०६५२-२०२४ दि. ०२.०७.२०२४ अंतर्गत दाखल केली होती. सदर श्री. यशोदिन नाईक हे सोसायटीचे सभासद आहेत व त्यांन

ड्यप्लिकेट शेअरकरिता अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे दावेदार च्याकडन दावे व आक्षेप मागवीत आहेत. आक्षेपकर्ता पदार हे ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता सद नुचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ (चौंदा) दिवसांच्या आ भचित करावे. सदर दस्तावेज व अन्य परावे यांची प्रत यांच्यास ्यांचे दावे आक्षेप ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरित सोसायटी जय ओम बालाजी को-ऑप. हा. सो. लि. यांना जां करत आहेत. जर कोणतेही दावे/ आक्षेप वरील विहित तरण्यास मुक्त असेल. दावे/ आक्षेप जर काही असल्यार नोसायटीस स्विकत झाल्यास त्यांनी त्यांच्यासह व्यवहार करू नयेत नेर्देशित फ्लॅट संबंधात गहाळ/ हरवले आहेत, त्यामुवं श्री. यशोदिप नाईक यांनी ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्राकरिता अ

वकील उच्च न्यायालय

पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट: नाना पटोल

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : राज्यात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे असताना शेतकऱ्याला मदत मिळत नाही तर दुसरीकडे पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जीवावर खिसे भरत आहेत. राज्यातील सरकार पीक विमा कंपन्यांबरोबर आहे, मोदींच्या मित्रोंबरोबर आहे.

महसूल विभागाची वेबसाईट आजही बंद आहे या बेवसाईटवर नोंद झाली नाही तर पीक विमा मिळत नाही. शेतकऱ्यांची लूट करणारे हे पीकविमा धोरण बदलून शेतकरी हिताचे धोरण बनवा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. प्रसार माध्यमांशी

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की माझे अशील १. श्री. पियश शशीकांत शाह २. श्रीम. कांता शशीकांत शाह ३. श्रीम. रूपा पियश शाह हे फ्लॅट जागा फ्लॅट क्र. १०५ १ ला मजला, रूस्तमजी आदर्श एक्सेलेन्सी रूस्तमजी आदर्श एक्सेलेन्सी सीएचएस लि. म्हण-ज्ञात, आदर्श विहार कॉम्प्लेक्स, ऑफ मार्वे रोड मालाड (प), मुंबई ४०० ०६४ क्षेत्रफळ मोजमापि ८३७ चौ. फूट (चटई) धारक मालमत्ता संयुक्तरित्य खरेदी केली होती व शेअर प्रमाणपत्र क्र. ००५ विभिन्न क्र. २१ ते २५ धारक त्यांचे मूल्य रु. ५०/ प्रत्येकी असून १. श्री. विजय मनहार पटेल २. श्रीम. पुजा विजय पटेल ३. श्रीम. पार्वतीबेन पटेल यांनी विक्रीकरिता दि. ३१ मे, २०२४ रोजी केले व नोंदणीकरण बीआरएल-६-१२२३७-२०२ दि. ३१.०५.२०२४ अंतर्गत केले. व ते दिवंगत

मनहार मुलजी पटेल यांचे कायदेशीर वारस आहेत त्यांचा मृत्यू दि. ०७.०३.२०२३ रोजी झाला कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात कोणतेह दावे असल्यास तसेच संबंधात दावे, हक्क, अधिका वा हितसंबंध असल्यास तसेच सदर गहाण, भेट वारसा, अदलाबदल, पभार, धारणाधिकार, न्यास, ताबा, सुविधाधिकार जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे त्यांच आक्षेप काही असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून ०७ दिवसांच्या आत लेखी स्वरूपा सचित करावे अन्यथा सदर दावे सदर व्यक्तींचे कार्ह असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व सर

आर. पी. चौबे बकील रूम क्र. १४, देसाई वाडी. जे. एस. रोड दहिसर (प), मुंबई ४०० ०६२

दि. ५ जुलै, २०२४

इच्छा व हेतु अधित्यागीत व/वा परित्यागी

मानले जातील व दिवंगत मनहार मलजं

पटेल यांचे कायदेशीर वारस सदर स्वरूपात गृहि

यांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारवर तोफ

सूचना याद्वारे आम जनतेस आमचे अशील

श्रीम. राजकुमारी आर. मिश्रा हे आहेत, आमचे अशील हे **फ्लॅट क्र. १०७, पहिला मजला** बी विंग, बिल्डींग सरस्वती व सोसायटी न्य सरस्वती को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात जंगीड कॉम्प्लेक्स. मीरा रोड (पूर्व). जिल्ह संदर्भित) चे मालक आहेत सदर फ्लॅट अंशत: मे. जोशी होल्डिंग्ज प्रा. लि

यांच्यादारे खरेदी केला होता व मे. जंगीड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून नोंदणीकृत विक्री दि. **२३.०७.१९९६** अंतर्गत दस्तावेज क्र. सीएचएचए-११८३-१९९६ दि. १४.१०.१९९६ अंतर्गत केला होता. दिवंगत मे, जोशी होल्डिंग्ज प्रा. लि. यांनी सदर

फ्लॅट श्रीम, राजकमारी आर, मिश्रा यांना विक्री करार दि. २२.०८.२००० अंतर्गत विक्री केला. ज्याअर्थी विक्रीचे करार दि. **२२.०८.२००**० अंतर्गत अनोंदणीकृत होते व करार गहाळ झाले आहेत त्यामुळे, आमचे अशील यांनी दस्तावे अंतर्गत दाखल केली. नंतर प्रमाणित मूळ प्र विक्रीचे करार दि. २२.०८.२००० अंतर्गत विक्री करार दि. **१४.०२.२०१४** रोजी दस्तावेज टीएनएन-७-१२८४-२०१४ दि. १४.०२.२०१४ अंतर्गत अंमलात आणले

आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सचित करत आहेत की. जर कोणाही व्यक्तीस सदर मळ बिल्डर करार व त्यांची नोदणीकरण पावती सापडल्यास त्यांनी कृपया सदर आमचे कार्यालय येथे खालील निर्देशित पत्यावर सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १५ (पंधरा दिवसांच्या आत परत करावे. तसेच जर कोणाह व्यक्तीस सदर फ्लॅट व/वा शेअर्स वा कोणत्यार्ह धारणाधिकार, परवाना, भेट, जप्ती वा अडथवं काही असल्यास वा अन्य काही असल्यास त्यांनी संबंधित दावे आमचे अशील यांना दाखाल करावे अन्यथा दावे काही असल्यास सदर व्यक्तीचे दावे अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व आमचे अशील याकरिता बंधनकारक नसतील.

(राजेद्र सिंह राजपुरोहित) वकील उच्च न्यायालय, मंबई दकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि. अस्मीता क्लबजवळ. मीरा रोड (प).

(नियम १०० पाहा)

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांच्या समक्ष

सीपी-११०/एमबी/२०२१

व कंपनी कायदा, २०१३ व नियम यांच्यासह व राष्ट्रीय

कंपनी विधी न्यायाधिकरण नियम, २०१६

नाकोडा शीपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापक मध्ये)

सीआयएन : U35110MH2007PTC176756

कंपनी कायदा, १९५६ च्या तरतूदी अंतर्गत असमाविष्ट व नियम यांच्यासह,

धनकोंना त्यांचे दावे सिद्ध करण्याकरिता सूचना देणारी जाहिरात

कंपनी परिसमापक पुरावे त्यांचे संबंधित कर्ज व दावे वरील नामित कंपनी संबंधातील सादर करणे आवश्यक आहेत व कंपनी परिसमापक यांना दि. १९ जुलै, २०२४ रोजी वा पूर्वी कार्यालय येथे पाठवावे वा कंपनीचे परिसमापक यांना पोस्ट द्वारे पाठवावे व सदर तारखेनंतर पाठविल्यास प्रतिज्ञापत्र कर्ज वा दावे फॉर्म विन४४ मध्ये त्यांचे संबंधित नाव, पत्ता व कर्जाचे विवरण व दावे व कोणतेही हक प्रायोरिटी अंतर्गत

सेक्शन ३२६/३२७ अंतर्गत असेल. कोणतेही धनको यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास कसूर केल्यास

मर्यादित वेळेच्या आत सदर लाभांपासून कोणतेही वितरक लाभांश यांच्यासह कर्ज सिद्ध केले जाईल व

कोणतेही धनको यांना त्यांचे पुरावे पाठविणे आवश्यक आहेत व सदर सूचना लेखी स्वरूपात कंपनी

परिसमापक यांच्याकडून व्यक्तीश: वा त्यांचे प्रतिनिधी यांना पाठवावी व पडताळणीकरिता सदर कर्ज वा

दावे सदर वेळी व ठिकाणी विहित स्वरूपात सदर सूचना असेल व पुढील पुरावे त्यांचे कर्ज वा दावे सादर

जाहीर सूचना

सामान्य जनतेला सदर सूचनेच्या द्वारे माहिती करून देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. जयेश बंसीधर सोनी, मेसर्स शिव इंजिनिर्स चे मालक, यांचे इंडस्ट्रियल युनिट नंबर एच-१७, तळमजला, अन्सा

इंडस्ट्रियल इस्टेट, अन्सा "एच" इंडस्ट्रियल प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, साकी

विहार रोड, साकीनाका, व्हिलेज - मरोळ, अंधेरी [पूर्व], मुंबई - ४०० ०७२, महाराष्ट्र, ["सांगितलेला

परिसर"] साठी श्रीमती मोहिनी मोहनलाल थापर आणि मेसर्स शिव इंजिनिर्स, ह्यांच्या दरम्यान करण्यात

आलेल्या मूळ विक्री करार दिनांकित १२.११.१९८५, [''सांगितलेला कागदपत्र''], अपरिवर्तनीयपणे

हरवले आहे, ज्यासाठी त्यांनी २५.०६.२०२४ रोजी साकीनाका पोलिस स्टेशन, मुंबई येथे हरवलेला

अहवाल क्रमांक ६९३१०-२०२४ असलेली "प्रथम माहिती अहवाल" ["FIR"] नोंदवली आहे,

खाली स्वाक्षरी केलेले वकील याद्वारे नमूद कारण्यात सांगितलेला परिसर आणि हरवलेले ऐवजी गहाळ

चे संदर्भात विक्री, भेट, भाडेपट्टा, परवाना, वारसा, विनिमय, गहाण, शुल्क, धारणाधिकार, ट्रस्ट, ताबा,

देखभाल, विकास, सहजता, हस्तांतरण, संलग्नक, एकतर कोणत्याही खटल्यात नाराज किंवा असंतुष्ट

असलेले किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणतेही अधिकार, शीर्षक, स्वारस्य, दावे, मागणी इत्यादी

असलेल्या सर्व व्यक्तींना, बँक आणि वित्तीय संस्थाला आमंत्रित करतो कि त्याने तिच्या/त्यांच्या

दाव्यांच्या/आक्षेपच्या समर्थनार्थ हरवलेले ऐवजी गहाळ आणि इतर पुराव्यांसह लेखी स्वरूपात सदर

स्चना प्रकाशित झाल्यापास्न १५ [पंधरा] दिवसांच्या आत खाली नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर

वर नमूद केलेल्या विहित कालावधीत जर कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास, असे कोणतेही

प्रतिकूल दावे/आक्षेप नाहीत असे समजण्यात येईल, आणि जर कोणतेही प्रतिकूल दावे/आक्षेप

असल्यास, ते सर्व उद्देश आणि हेतूंसाठी माफ केले किंवा सोडले गेले आहे असे मानले जाईल आणि ते

सर्वांना ह्याद्वारे सूचित केले जाते की सांगितलेला कागदपत्र हे "हरवलेले ऐवजी गहाळ" आहेत आणि

त्यांच्याशी कोणतेही व्यवहार करू नये आणि जर असा व्यवहार झाला असल्यास तो मुळतः रद्दबातल

४९/४, पहिला मजला, शिवाजी चौक, मुलुंड कॉलोनी, मुलुंड [पश्चिम]

ई-मेल आईडी: adv.usharavibellara@gmail.com

कळविण्याची ह्याद्वारे विनंती करण्यात येत आहे.

आहेत असे मानन्यात येईल.

| दिनांक : ०५.०७.२०२४

ठिकाण : मुंबई

१४१२, रीअल टेक पार्क सेक्टर ३० ए, वाशी, वाशी स्टेशन समोर,

नवी मुंबई, मुंबई, महाराष्ट्र ४०० ७०३.

ईमेल nspl.win@ancoraa.com

श्रीमती उषा रवी बेलारा

|ऍडवोकेट हाई कोर्ट, बॉम्बे|

मुंबई - ४०० ०८२, महाराष्ट्र

सूचना याद्वारे देण्यात येते की, नाकोडा शीपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड यांचे धनको यांनी त्यांचे आवश्य

श्री. राजकुमार कन्हैयालाल मिश्रा, आमचे अशील फ्लॅट क्र. १०६, पहिला मजला बी विंग. बिल्डींग सरस्वती व सोसायटी न्य सरस्वती को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात जंगीड कॉम्प्लेक्स, मीरा रोड (पूर्व) जिल्हा ठाणे ४०१ १०७ (यापुढे सदर फ्लॅट म्हणू-संदर्भित) चे मालक आहेत

सदर फ्लॅट अंशत: मे. जोशी होल्डिंग्ज प्रा. लि यांच्याद्वारे खरेदी केला होता व मे. जंगीड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून नोंदणीकृत विक्री २३.०७.१९९६ सीएचएचए-११८२-१९९६ दि. १४.१०.१९९६ अंतर्गत केला होता. दिवंगत मे. जोशी होल्डिंग्ज प्रा. लि. यांनी स

फ्लॅट श्री. राजकमार कन्हैयालाल मिश्रा यांना विक्री करार दि. २२.०८.२००० अंतर्गत विक्री केला ज्याअर्थी विक्रीचे करार दि. **२२.०८.२००**० अंतर्गत अनोंदणीकृत होते व करार गहाळ झाले आहेत त्यामुळे, आमचे अशील यांनी दस्तावेज संबंधात गहाळ तक्रार वाकोला पोलीस स्टेशन येथे अहवाल क्र. ५८२/२०१४ दि. ०७.०२.२०११ अंतर्गत दाखल केली, नंतर प्रमाणित मळ प्रत विकीचे करार दि. २२.०८.२००० अंतर्गत विकी करार दि. १४.०२.२०१४ रोजी दस्तावेज टीएनएन-७-१२८३-२०११ दि. १४.०२.२०१४ अंतर्गत अंमलात आणले होते आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वां

आम जनतेस सचित करत आहेत की, जर कोणाई

व्यक्तीस सदर मूळ बिल्डर करार व त्यांची नोदणीकर पावती सापडल्यास त्यांनी आमचे कार्यालय येथे खालील निर्देशित पत्याव सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १५ (पंधरा कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट व/वा शेअर वा कोणत्याही भाग वा भागासंबंधात कोणतेर्ह दावे वा हक, अधिकार, हितसंबंध असल्य तसेच वारसा, शेअर, विक्री, गहाण, भाडेकरार, धारणाधिकार, परवाना, भेट जमी वा अडथळे काही असल्यास वा अन काही असल्यास त्यांनी संबंधित दावे आमचे अशीत यांना दाखाल करावे अन्यथा दावे काही असल्या सदर व्यक्तीचे दावे अधित्यागीत व/वा परित्यागी मानले जातील व आमचे अशील याकरित बंधनकारक नसतील.

> (राजेंद्र सिंह राजपुरोहित) वकील उच्च न्यायालय, मंबई

दकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि. अस्मीता क्लबजवळ, मीरा रोड (पू).

इन्नोवेटस एन्टरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड

हुत कार्यालय : १०५, रिचा इंडस्ट्रीयल इस्टेट प्रीमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लि लॉट क्र. ८/२९, ऑफ न्यु लिंक रोड, ओशियारा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३. दर. ७२४९६५४३३८ ईमेल : innovatusenterta वेबसाइट : www.innovatus.info सीआयएन : U74120MH2012PLC235621 जीएसटी : 27AADCI0640J2ZP

अति विशेष सामान्य सभेची सचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची अति विशेष सामान्य सभा शुक्रवार, दि. २६ जुलै, २०२४ रोजी ३.०० कार्यालय क्र. १०५, रिचा इंडस्ट्रीयल इस्टेट प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ८/२९, ऑप न्यु लिंक रोड, ओशिवारा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ येथे कंपनीच्या अति विशेष सामान्य सभेच्य दि. २९ जून, २०२४ रोजीच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार करण्याकरिता आयोजित केली आहे. सदर सचना यांच्यासह प्रॉक्सी प्रपत्र, अटेंडन्स पावती सर्व सभासदांना पाठविली आहे व सदर कंपनीची वेबसाइट बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

ज्या व्यक्ती सभेमध्ये मतदान व उपस्थित राहण्यास इच्छुक आहेत त्यांनी व्यक्तीश: वा प्रॉक्सी/ मार्फत प्राधिकृत प्रतिनिधी यांना सर्व प्रकारचे प्रॉक्सीज प्रदान करावे व विहित प्रपत्र/ प्राधिकरण स्वाक्षरीकृत करून व्यक्तीश: उपस्थि राहावे व सभेमध्ये मतदान करावे व कार्यालय क्र. १०५, रिचा इंडस्टीयल इस्टेट प्रीमायसेस को-ऑप सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ८/२९, ऑफ न्यु लिंक रोड, ओशिवारा, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ येथे सभेच्य

> इन्नोवेटस एन्टरटेनमेंट नेटवर्क्स लिमिटेड यांच्याकरित मंजय दत्ताराम खानविलक

व्यवस्थापकीय संचालव दि. ०४.०७.२०२४ डीआयएन : ०९७४६३४ ठिकाण : मुंबई

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशील हे फ्लॅट क्र. ३०६, ३ रा मजला, क्षेत्रफळ मोजमापित २२५ चौ. फुट बिल्डींग क्र. २ मधील राणुशेठ एसआरए सीएचएसएल म्हणून ज्ञात, बांधकामित जिमन धारक सीटीएस क्र. १००२ नगर रचना ४ क्षेत्रफळ मोजमापित २७२२.४३ चौ. मीटर धारक व गाव माहिम, प्रभादेवी तालूका व जिल्हा मुंबई येथील मालमत्तेचे मालक आहेत. श्री. येलगत्ती उप्पालया इराया व श्री. येलगत्ती राजू उपालया यांनी सदर फ्लॅट नोटरीकृत विक्री करार दि. ११.०२.२००४ अंतर्गत मे. चैतन्य डेव्हलोपर्स (विकासक) व श्री. विजय किसन शेळके व अन्य ८ (प्रावर्तीय मंडळ) व श्री. येलगत्ती उपालया इराया व श्री. येलगत्ती राज उपालया (सभासद) यांच्या दरम्यान सदर करार अंमलात आणले होते, सदर करार मालक श्री. येलगत्ती उपालया इराया यांचा मृत्यू दि. ०५.०८.२०१६ रोजी झाला. पुढे, सदर मालमत्तेचा विकास मे. चैतन्य डेव्हलोपर्स यांनी बिल्डींग राणुशेठ एसआरए सीएचएसएल म्हणून ज्ञात यांनी केला व सदर विकास नोटरीकृत मायग्रेशन ऑफ ट्रान्जीशन कॅम्प करार यांमध्ये दि. ०१.०६.२००६ रोजी अंमलात आणले होते व श्री. येलगत्ती राजू उपालया (रहिवासी सभासद) व मे. चैतन्य डेव्हलोपर्स (विकासक) यांच्या दरम्यान अंमलात आणले होते. सोसायटीने शेअर प्रमाणपः क्र. १०२ श्री. येलगत्ती राजू उपालया यांच्या नावे दि. ०६.१०.२०१९ रोजी जारी केले. सदर फ्लॅट श्री. येलगत्ती राजू उपालया यांच्याद्वारे मालकीचा व ताब्यात आहे. सर्व व्यक्तीना याद्वारे सूचित करण्यात येते की, सदर फ्लॅट/ मालमत्ता वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, (समतुल्य, नोदणीकृत, कायदेशीर वारस वा अन्य), भेट, न्यास, वारसा, कौटुंबिक व्यवस्था, देखभाल, देणगी, भागीदारी, ताबा, भाडेकरार, उप-भाडेकरार, वहिवाट, परवाना, धारणाधिकार, प्रभार, देणगी, सविधाधिकार वा अन्य काही असल्यास त्यांनी यादारे मला आम्हाला सदर संबंधात संबंधित दस्तावेज परावे यांच्यासह खालील निर्देशित पत्त्यावर सदर तारखेपासन ७ दिवसांच्या आत सचित करावे अन्यथा सदर व्यक्तींचे सदर दावे वा दावे काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व/वा परित्यागीत मानले जातील

> वकील रूपाली एस पेवेकर (गुप्ता) १२६, १ ला मजला, हार्मोनी प्लाझा, येस बँक समोर, बोईसर (पश्चिम), बोईसर ४०१ ५०१. मो. ९२२२७८६१२३ ईमेल : rupali.pewekar@gmail.com

फ्लॅट १०८, भाईदया नगर. बी नवघर रोड भाईंदर पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०५

> माझे अशील इमरान शाहिद शेख यांच्या वतीने देण्यात येते की, सदर वृत्तपत्र सूचना मार्फत याद्वारे घोषित करण्यात येते की, श्री. इमरान शाहिद शेख हे फ्लॅट धारक क्र. १००४, १० वा मजला, क्षेत्रफळ मोजमापित **६८५ चौ. फूट** समतुल्य **६३.६६** चौ. मीटर चटई, बिल्डींग क्र. जी-२ विंग बी, न्यु ईरा जी-२ म्हणून ज्ञात, बी-विंग, सोसायटी **योगीधाम न्यु ईरा जी-२ बी विंग को-ऑप. हा. सो. लि.** म्हणून ज्ञात (एम.सी.एस. ॲक्ट १९६० अंतर्गत नोंदणीकृत धारक नोंदणीकरण क्र. **टीएनए/केएलएन/** एचएसजी/(टीसी)/३०९०९/२०१८-१९) दि. १३.०६.२०१८ अंतर्गत योगी धाम फेज-४ म्हणून प्लॉटच्या जमिन धारक सर्व्हे क्र. २२, **हिस्सा क्र. १/१, १/८, २ व ३**, सर्व्हें क्र. २४, हिस्सा क्र. २ (भाग), सर्व्हें क्र. २५, हिस्सा क्र. १, २, ३, ४ (भाग), ५, ६ व ७, सर्व्हे क्र. २६, गाव गौंरीपाडा धारक तालूका कल्याण, जिल्हा ठाणे येथील केडीएमसी मर्यादेतील मालमत्ता व एक मधला कार पार्किंग जागा क्रमांक बी-१०० असून सदर मालमत्ता सदर फ्लॅट जागा म्हणून संदर्भित असून कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे, राज्य : महाराष्ट्र भारत येथील असून आमचे अशील मालक आहेत. माझे अशील यांचे म्हणणे आहे की, शेअर प्रमाणपत्र क्र. ५८, सभासद नोंदणीकरण

> तक्रार खडकपाडा पोलीस स्टेशन, कल्याण पश्चिम दि. ०३.०७.२०२४ अंतर्गत तक्राग् क्रमांक ६८०/२०२४ अंतर्गत दाखल केली होती.

सदर वृत्तपत्र सूचना भविष्यात बोनाफाईड खरेदीदार यांचे हक स्पष्ट करण्यास देण्यात

सदर वृत्तपत्र सूचना बँक रिलीज करत आहे व कोणत्याही दायित्वांच्या आधारावर सोसायटीद्वारे जारी ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्रांवर भविष्यातील बोनाफाईड सभासद

आक्षेप, काही असल्यास पुराव्यांसह लेखी स्वरूपात सदर जाहीर सूचना जारी केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत माझे कार्यालय येथे खालील पत्यावर

७.०० ते ९.०० दरम्यान करावी. ठिकाण : कल्याण

कल्याण (प) - पिन कोड ४२१ ३०१.

वकील भरत एच. पारवानी संपर्क - ९०२९८११८७०

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, दिवंगत श्री. वसंतकुमार रामचंद्र उचील यांचा मृत्यू दि. २४.१०.२०२१ रोजी मुंबई येथे झाला त्यांच्या मागे त्यांचे केवळ कायदेशीर वारस, त्यांची पतनी श्रीम. उशा वसंतकमार उचील. त्यांचा मलगा श्री. अक्षय वसंत उचील. त्यांची विवाहित मुलगी श्रीम. अशीता रोशन अडके हे आहेत. दिवंगत श्री. वसंतकुमार रामचंद्र उचील हे फ्लॅट जागेचे मोजमापित क्षेत्रफळ ७१६ चौ. फूट (चटई) धारक **फ्लॅट क्र. २६,** विल्डींग क्र. ए६/१७, ४ था मजला, सोसायटी यशदायिनी को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, जीवन बीमा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० १०३ येथील मालमत्तेचे प्लॉट धारक जिमन सीटीएस क्र. १३५६ गाव एकसर, तालुका बोरिवली येथील नोंदणीकरण उप जिल्हा व जिल्हा मंबई शहर व मंबई उपनगरीय येथील मालमत्तेचे एकमेव मालक होते

कोणाही व्यक्तीस जर कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावे, मागण्या काही असल्यास कायदेशीर वारस, गहाण, विक्री, भाडेकरार, भेट, अदलाबदल आदी काही असल्यास त्यांनी मधोहस्ताक्षरित यांना सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखेपासन **१५ दिवसांच्या** आत संबंधित परावे यांच्यासह खालील निर्देशित पत्यावर सूचित करावे. अन्यथा त्यांचे आक्षेप व दावे गृहित धरले

दर्शनकुमार रिटा (वकील उच न्यायालय)

ठिकाण: मुंबई

दुकान क्र. २, नवरोज अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, दहिसर (पूर्व), मुंबई ४०० ०६८. ईमेल : darshan.rita@gmail.com

ध्रुव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ीआयएन : L74999MH2003PLC141887 के-स्टार हाँटेल समोर. सीबीडी स्टेशनजबळ. सीबीडी बेलापुर, नवी मुंबई ४०० ६१४, महाराष्ट्र

मेल. : cs@dhruvconsultancy.in वेबसाइट : www.dhruvconsultancy.in दूर. फॅक्स +९१ २२ २७५७०७१०

<mark>सूचना</mark> याद्वारे देण्यात येते की, **ध्रुव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांची अति-सामान्य सर्वसाधारण सभा** (**ईजीएम)** शनिवार, दि. २७ जुलै, २०२४ रोजी १२.३० वा. ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत व्हिडिओ कॉन्फरेसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) सुविधा यांच्या मार्फत ०३ जुलै, २०२४ रोजी

गमान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ ०२/२०२२ दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जोनवारी, २०२१ ०८ डिसेंबर, २०२१ १४ डिसेंबर, २०२१ च ५ मे, २०२२ च २८ डिसेंबर, २०२२ अनुक्रमे अंतर्गत सहवाचन विविध सर्क्युलर अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर म्हणून संदर्भित व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/समएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी, समएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ व सेबी/एचओ/सीएफडी/समएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ व ५ जानेवारी, २०२३ अनुक्रमे (यापुढे एकत्रितरित्या सेबी सर्क्युलर) अनुसार अति सामान्य सभा (ईजीएम) व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत . आयोजित केली आहे व कंपनीने ईजीएमची सूचना बुधवार, दि. ०३ जुलै, २०२४ रोजी ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवावे व सभासद सभेमध्ये सभासदांच्या उपस्थितीमध्ये व्यक्तीश: पार पडली आहे. यांना नोदणीकृत व/व डिपॉझिटरीज यांच्यासह एमसीए सक्युंलर व सेबी सक्युंलर अनुसार पाठविली आहे. ईजीएमची सूचनेची प्रत्यक्ष प्रत आवश्यक अनुसार एमसीए व सेबी सक्युंलर अनुसार पाठविली आहे. सूचना व ईजीएमची अतिविशेष अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.dhruvconsultancy.in</u> वर व स्टॉक एक्सचेज अर्थात एनएसई www.bseindia.com and www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

र्डलेक्टॉनिक स्वरूपात मतदान

दिनांक : ०३ जुलै, २०२४

. कंपनी (व्यवसथापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० व ॲक्टच्या कंपनी कायदा, २०१३ च्य अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत व सुधारित व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत विनियमन २०१५ अंतर्गत सभासदांना सीडीएसएल द्वारे पदानित ईलेक्ट्रॉनिक मतदान सिस्टम (ई–मतदान) चा वापर करून ईजीएम आयोजित सूचनेमध्ये ठराव पार पाडण्याकरिता मतदान सविधा प्रदान केली आहे.

. ॲक्टच्या तरतूदी अंतर्गत तपशील व नियम अनुसार विनियमनाकरिता माहिती सभासदांद्वारे खालीलप्रमा

परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवात बुधवार, दि. २४ जुलै, २०२४ रोजी ९.०० वा. होत आहे व परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीखा व शुक्रवार, दि. २६ जुलै, २०२३ रोजी ५.०० वा. होत आहे. कालावर्ध दरम्यान सभासदांनी त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली सादर करावे. परोक्ष ई-मतदान मोड्युल सीडीएसएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल. सदर व्यक्तीने जर कंपनीचे शेअर्स संपादन केले असल्यास व कंपनीचे सभासद असल्यास त्यांना ईजीएमची सूचनेची पाठवणी निर्धारित तारीख अनुसार शेअर्स धारक यांना दि. २६ जुलै, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. ईजीएमच्या दरम्यान ई-मतदान करावे.

मतदान सुविधा ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात मतदान प्रणाली ईजीएममध्ये उपलब्ध आहे व व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सभेमध्ये उपस्थित राहण्याकरिता त्यांचे मतदान ते परोक्ष ई-मतदान पार पाडू शकतात अन्यथा त्यांचे मतदान हक बजावू शकतात. सभासद त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान ईजीएम च्या पूर्व तसेच ईजीएम उपस्थिती दरम्यान त्यांचे मतदान पार पाडण्याचा अधिकार राखून आहेत. केवळ तीच व्यक्ती ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रगध्ये उपलब्ध आहे व लाभार्थी मालक यांचे रजिस्ट्रगध्ये

मतदान सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एखादी व्यक्ती जर सभासद नसेल तर निर्धारित तारीख अनुसार ईजीएमची सूचना माहिती आधारावर करण्यात येईल. . तभासदांचे मतदान हक्क इक्किटी शेअर्स संबंधात प्रदानित इक्किटी शेअर भांडवल कंपनीच्या स्वरूपाज युज आयडी व पासवर्ड प्राप्त करून खालील प्रक्रिया पाहावी

उपलब्ध आहे अशांना निर्धारित तारीख अनुसार २० जुलै, २०२४ रोजी ईजीएममध्ये मतदान तसेच ईलेक्ट्रॉनिक

ई-मतदान संबंधात कोणत्याही चौकशीकरिता सभासदांनी फ्रिकेटली आस्कड केस्चन्स (एफएक्यूज) पाहावे व -मतदान मॅन्युअल https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध करावे व डाउनलोड सेक्श-अंतर्गत संपर्क ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधावा व सभासदांनी कंपनी सचिव यांना cs@dhruvconsultancy.in वर चौंकशी पाठवावी.

ध्रव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकरित

तन्बी टी. औंती व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०७६१८८७८

AUTHUM

ऑथम इन्वेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

मुंबई ४०० ०२१. दूर. ०२२-६७४७२११७ फॅक्स : ०२२-६७४७ २११८ ईमेल : info@authum.com

ज्याअर्थी कर्जदार/ सह–कर्जदार/ हमीदार/ गहाणवटदार खालील निर्देशित अनुसार यांनी ऑथम इन्वेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्टक्चर लिमिटेड (एआयआयएल) (रिलायन्स कमर्शिअ जयनान्स लि. (आरसीएफएल) यांच्याकडून व्यवसायामध्ये कार्यरत असलेली कंपनी व एआयआयएल अंतर्गत एनसीएलटी आदेश दि. १०.०५.२०२४ अंतर्गत) सहायता प्रा केली होती. आमचे म्हणणे आहे की. वित्तीय सहायता प्राप्त केल्यानंतर कर्जदार/ हमीदार/ गहाणवटदार यांनी नियत तारीख अनसार प्रमख रक्कम, व त्यावरील व्याजाचे प्रदा करण्यास कसर केली आहे. खाते खालील निर्देशित अनसार संबंधित तारखेस अकार्यरत मालमत्ता म्हणन वर्गीकत करण्यात येत आहे व एआयआयएल च्या बक्समधीत सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्यीअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या प्राधिकत अधिकारी यांनी नॅशनल हाऊरिं र्बॅक द्वारे जारी केले आहे व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या नियम ३ सहवाचन अनुच्छेद १३(१२) च्या प्राप्त अधिकारान्वये सदर सूचना संबंधित तारछोर

आदी रक्कमेचे प्रदान सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचित करावे. सूचना खालील अनुसार सार्वजनिक वेळी त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविली कर्जदार यांचे नाव/ पत्ता सह-कर्जदार व हमीदार यांचे नाव व संचालक नाव १. आरएलएचएलएमयूएम०००१९९३४२/फर्निचर १. अशरफ सलीम

खालील मागणी सुचना अनुसार कर्जदार/ हमीदार/ गहाणवटदार यांना पृढील व्याजाचे प्रदान कंत्राटी दराने प्रदान करावे व थिकत रक्कमेचे प्रदान प्रासंगिक खर्च, मूल्य, प्रभार

	कॉन्सेप्ट्स इंडिया लिमिटेड १ ला मजला, २ए, २बी,	मर्चंट			98,89,808.00	७०,००,०००/-
	१०६, विकास सेंटर कंडोमिनीअम, सांताक्रुझ	२. यास्मीन अशरफ			(रु. अट्टावन्न लाख	(रु. सत्तर लाख
	पश्चिम, मुंबई ४०० ०५४ तसेच दुकान क्र. ४,	मर्चंट			एकोणनव्वद हजार	मात्र)
	तळ मजला, पार्क पॅराडाईज, कायबीज को-ऑप.				सहाशे अठ्ठयाहत्तर	
	हा. सो. लि., सीएसटी क्र. १/२६८, ओशिवारा				मात्र)	
	प्लॉट क्र. एच ४३, अंधेरी पश्चिम मुंबई ४०० ०५३.					
प्रतिभ	त मालमत्तेचा तपशील : सर्व तो भाग व भूंखड	असलेली मालमत्ता व	कान क्र. ४, तळ	मजला, पार्क पॅराडाई	ज, कायबीज को–ऑ	प. हा. सो. लि.,
सीएस	टी क्र. १/२६८, ओशिवारा प्लॉट क्र. एच ४३, अंधे	री पश्चिम, मुंबई ४०० व	०५३. चटई क्षेत्रफळ	२४० चौ. फूट व मधला	क्षेत्रफळ २४० चौ. पृ	्ट व उत्तरेस : रोड,
पर्वेम	: पॅराडाईज क. ०३. पश्चिमेस : बिल्डींग, दक्षिणेस :	बिल्डींग				

आरएलएचएलएमयूएम०००५६९१५/एम ए १. सेरीना ए. खान. ११.०३.२०२४

	पीजी वोरा रोड, मीरा रोड पूर्व, ७ वा मजला, र्ब
	विंग, ११, साई कॉम्प्लेक्स ठाणे महाराष्ट्र ४०१ १०५
	तसेच : मे. करम एन्टरप्रायजेस, बी ७०१, सत अर्पण
	पीजी वोरा रोड, मीरा रोड पूर्व, ७ वा मजला, बी ११
	साई कॉम्प्लेक्स, ठाणे महाराष्ट्र पिन ४०१ १०५
	द्र. ०२२-६५६४८३६५ मो. ९८६७९४८३६५
	इमेल : Makhan.kgn@gmail.com तसेच
	४०३/३ सँड स्टोन बिल्डींग कनाकिया रोड, बेवरर्ल
	पार्क मीरा रोड पूर्व, ठाणे महाराष्ट्र ४०१ १०७ तसे च
	फ्लॅट क्र. ३६०४ व ३६०५, ३६ वा मजला, विंग बी
	जेपी डेक गोरेगाव पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०० ०९७.

आरणलणचणलणसयणस०००१६८९४६

भारएलएलपीएमयूएम०००१७१७६*५* /

व १. लवीना अर्मा.

पार्थ २. केमऑईल

२१४७७७७७/ 10,00,000 (रु. तीन करोड (रु. चार करोड चौंदा लाख मात्र) सत्याहत्तर हजार सातशे सात मात्र)

42.80.030.00 80.04.000/

,00,000/

लाख मात्र)

२२,५३,७९९/

वेपन्न हजार सातवे

नव्याण्णव मात्र)

प्रतिभूत मालमत्तेचा तपशील : सर्व तो भाग व भूंखड असलेली जिमन मोजमापित फ्लॅट क्र. ३६०४ व ३६०५, ३६ वा मजला, विंग बी, जेडी डेक गोरेगाव पूर्व मुंबई महाराष्ट्र ४०० ०९७ साईट सीमा : उत्तरेस : मीरा नगर स्लम क्षेत्र, पूर्वेस : झोपडपट्टी, पश्चिमेस : दिंडोशी सेशन कोर्ट, दक्षिणेस : अरूण कुमार वैद्य मार्ग.

१२.०३.२०२२ २२.०४.२०२४

	सारथा शमा फ्लट क्र. ३०३/३०६, काचनगगा जपा प्राय व्हट ।ला	HCS			(रु. बचाळास लाख	(रु. चाळास
	रोड, मनिष नगर अंधेरी पश्चिम मुंबई महाराष्ट्र ४००				दहा हजार सातशे	लाख पंच्याहत्त
	०५८ तसेच केमऑईल प्रायव्हेट लिमिटेड ६०८				तीस मात्र)	हजार मात्र)
	एम्बासी सेंटर नरिमन पॉईंट ६ वा मजला, मुंबई					
	महाराष्ट्र ४०० ०२१.					
ति भू	त <mark>मालमत्तेचा तपशील : मालमत्ता क्र. १.</mark> फ्लॅट क्र. ३०३, ३ र	ा मजला, कां	तंचनगंगा सीएचएसए	ल, जे पी रोड, मनिष	नगर, अंधेरी पश्चिम	४०० ०५८ सीम
-	and the same of th	Thriber . T				

१. रामवृक्ष यमुना ०६.०२.२०२४

8.	जारएलएचएलएमयूएम००००३६५०९/	۲,
	शैलेंद्र रामवृक्ष गौंड, रूम क्र. आर१ युनिट क्र. ३२	गीं
	गव्ह. क्वार्टर्स, आरे मिल्क कॉलनी, आरे रोड,	
	गोरेगाव पूर्व, मुंबई महाराष्ट्र पिन ४०० ०५६ तसेच :	
	रूम क्र. आर १ युनिट क्र. ३२ गव्ह. क्वार्टर्स, आरे	
	मिल्क कॉलनी, आरे रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई महाराष्ट्र	
	पिन ४०० ०५६ तसेच फ्लॅट क्र. १०२, १ ला	
	मजला, बिल्डींग क्र. एल १६, लीग टाईप सिडको	

रोड खारघर नवी मुंबई महाराष्ट्र ४१० २१०.

प्रतिभूत मालमत्तेचा तपशील : सर्व तो भाग व भूंखड असलेली मालमत्ता जिमन धारक मोजमापित फ्लॅट क्र. १०२, १ ला मजला, बिल्डींग क्र. एल १६ लीग टाईप सिडके वप्नपूर्ती हाउसिंग स्कीम सेक्टर क्र. ३६ तळोजा जेल रोड, खारघर नवी मुंबई महाराष्ट्र ४१० २१० साईट सीमा : उत्तरेस : इमारत क्र. : एल२८, पूर्वेस : इमारत क्र. एल १ पश्चिमेस : इमारत क्र. एल-१७, दक्षिणेस : अंतर्गत रोड.

٥,	आरएलएचएलएमयूएम०००२८३३९७/तेजस	१. स्टॅंडर्ड स्टील	२६.०४.२०२१	२२ एप्रिल, २०२४	रु.	च.		
	मुकेश पारीख	कंपनी			४५,८२,४११/-	38,80,000		
	फ्लॅट क्र. ५१३ डी विंग, कमला विहार सीएचएस	२. मुकेश चंपकलाल			(रु. पंचेचाळीस	(रु. चौंतीस ल		
	लि., महावीर नगर, कांदिवली पश्चिम, कमला विहार	पारीख			लाख ब्याऐंशी हजार	चाळीस हजा		
	स्पोर्टस क्लब जवळ, मुंबई महाराष्ट्र पिन	३. विप्रामुकेश			चारशे अकरा मात्र)	मात्र)		
	कोड ४०० ०६७ तसेच स्टॅंडर्ड स्टील कंपनी प्रॉफिट	पारीख						
	सेंटर जी/१५, तळ मजला, बालाजी बँक्वेट हॉल							
	समोर, गेट क २ महावीर नगर, कांदिवली पश्चिम,							
	पंचशील एनक्लेव्ह मुंबई ४०० ०६७.							
प्रतिभू	प्रतिभूत मालमत्तेचा तपशील : सर्व तो भाग व भूखंड असलेली मालमता फ्लॅट क्र. ५१३, ५ वा मजला डी विंग, कमला विहार एबीसीडी सीएचएसएल, महावीर न							

डहाणूकरावाडी, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ सीमा खालीलप्रमाणे : उत्तरेस : चारकोप गाव रोड, पूर्वेस : रेसि. बिल्डींग, पश्चिमेस : कमला विहा स्पोर्टस क्लब, सदर अनुसार, सूचना याद्वारे कर्जदार, सह-कर्जदार व/वा त्यांचे हमीदार (जे लागू असतील) त्यांना देण्यात येते की वरील अनुसार थिकत रक्कमेचे प्रदान करावे व पुढील व्याज

(४) अंतर्गत विस्तत हक घेण्यात येत आहेत. कृपया नोंद घ्यावी की, कर्जदार यांचे लक्ष बेधून घेण्यात येते की, प्रतिभूत मालमत्तेच्या कपातीकरिता बेळोबेळी उपलब्ध ॲक्टच्या अनुच्छेद १३(१३) च्या तस्तूदी अंतर्गत

व खार्च/ प्रभार लागू असलेल्या थिकत मर्यादेचे प्रदान करण्याकरिता सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून ६० दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा, प्रतिभूत धनको सदर आदेशांच्या प्राधिकृत अन्वये सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३

प्राधिकृत अधिकारी ऑथम इन्वेस्टमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

व प्राधिकृत अधिकारी जाहीर सूचना

क्रमांक १००४/५८ एकूण क्रमांक शेअर्स १०, धारक विभिन्न क्रमांक ५७१ ते ५८० फ्लॅट क्र. १००४, विल्डींग क्र. जी-२, विंग बी, न्यु ईरा म्हणून दि. ०६ जानेवारी, २०१९ अनुसार जारी, मूळ शेअर प्रमाणपत्र योगीधाम न्यु ईरा जी-२ बी विंग को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी द्वारे जारी केला होता ते करार गहाळ/ हरवले आहेत माझे अशील यांनी प्रतिज्ञापत्र योग्य प्राधिकरण समक्ष दाखल केले आहे व पोलीस

सदर वृत्तपत्र सूचना सोसायटीस स्विकृत झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे कायद्या अनुसार माझ्या नावे ड्युप्लिकेट प्रमाणपत्र जारी केले जाईल.

दिनांक : ०५.०७.२०२४ पत्ता : ३, शंकर निवास, सिंडीकेट, मुखाड रोड,